

Institution of Civil Engineers (India) तर्फे
स्थापत्य पदविका अभ्यासक्रमाला AMIE च्या धर्तीवर
मान्यता व सुशिक्षित बेरोजगार योजनेअंतर्गत कंत्राटदार
नोंदणी मिळण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक बांधकाम विभाग
शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०१६/प्र.क्र.४५/इमारती-२
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक:- २७/६/२०१६

- वाचा :-** १) शासन निर्णय क्र.सीएटी १०९६/सीआर-१७२/इमारती-२ दिनांक २०/४/१८
२) शासन निर्णय क्र. आरजीडी १५११/प्र.क्र.८९/२०११/१३ दिनांक २३/८/२०११
३) शासन परिपत्रक क्र. ज्येष्ठता १२१४/(प्र.क्र.९६/२०१४)/आ (तांत्रिक) दिनांक ८/२/२०१६

प्रस्तावना :-

शासन निर्णय सा.बां.विभाग दिनांक २०.४.१९९८ नुसार जे अभियंते महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी असून त्यांनी महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र राज्याबाहेरील अभियांत्रिकी महाविद्यालयातून वा महाराष्ट्र राज्याची किंवा इतर राज्यांच्या शिक्षण संचालकांनी मान्यता दिलेल्या तांत्रिक संस्थांमधून पदवी अथवा पदविका, AMIE प्राप्त केली असेल अशा अभियंत्यांना वर्ग-६ मध्ये अर्हताप्राप्त केल्यापासून १० वर्षांपर्यंत नोंदणी देण्याचे नमूद केले आहे.

शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक २३/८/२०११ अन्वये विद्यापीठ अनुदान आयोग मान्यता प्राप्त विद्यापीठे, स्वायत्त संस्था इत्यादी विविध पदविका, पदवी व पदव्युत्तर पदव्यांना केंद्रशासनाच्या मानव संसाधन विकास (शिक्षण विभाग) मंत्रालयाकडून केंद्रशासनाच्या सेवेतील नियुक्तीसाठी वेळोवेळी प्रदान केलेली व भविष्यात प्रदान केली जाणारी समकक्षता राज्यशासनाच्या सेवेतील नियुक्तीसाठी यापुढे ग्राह्य धरण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे.

शासन परिपत्रक जलसंपदा विभाग दिनांक ८/२/२०१६ अन्वये Technical Membership Examination equivalent to Diploma ही अर्हता Diploma in Civil Engineering (स्थापत्य अभियांत्रिकी पदविका) बरोबर समकक्ष असल्याचे नमूद केले आहे.

Institution of Civil Engineers (India) लुधियाना, पंजाब या संस्थेने प्रदान केलेल्या Technical Membership Examination equivalent to Diploma ही अर्हता Diploma in Civil Engineering या अभ्यासक्रमाला सुशिक्षित बेरोजगार अभियंता या योजनेतर्गत कंत्राटदार नोंदणीकरिता परवानगी देण्याबाबत शासनास संदर्भ प्राप्त झाले आहेत. यानुषंगाने खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत :-

शासन परिपत्रक :-

केंद्रशासनाच्या मानव संसाधन विकास (शिक्षण विभाग) मंत्रालयाच्या दिनांक ६/११/२००७ च्या नोटीशीफीकेशनद्वारे दिनांक २२/५/२००७ रोजी झालेल्या बैठकीमध्ये Institution of Civil Engineers (India) Ludhiana (Punjab) यांनी आयोजित Diploma in Civil Engineering & Architecture Engineering Courses हे Section A & B of Associate Membership Course, equivalent to Degree & Part-I & II of Technician Engineers (T) च्या समकक्ष असल्याचे नमूद केले आहे.

उपरोक्त सर्व शासन निर्णय व परिपत्रकाचा विचार करता Institution of Civil Engineers (India) Ludhiana (Punjab) यांनी आयोजित Diploma in Civil Engineering & Architecture Engineering Courses हे महाराष्ट्र शासनाच्या सुशिक्षित बेरोजगार अभियंता योजनेतर्गत कंत्राटदार नोंदणीकरिता पात्र ठरत असल्याने Institution of Civil Engineers (India) Ludhiana (Punjab) तर्फे स्थापत्य पदविका प्राप्त केलेल्या अभियंत्यांना सुशिक्षित बेरोजगार योजनेअंतर्गत कंत्राटदार म्हणून नोंदणी देण्यात यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१६०६२७१७५२४४१४९८ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सं.मु.उत्तरवार)

कार्यासन अधिकारी

प्रत,

१. स्वीय सहायक, प्रधान सचिव (सा.बां)/सचिव (रस्ते)/सचिव (बांधकामे), सा.बां.विभाग, मंत्रालय
२. सर्व मुख्य अभियंते, सा.बां.प्रा.विभाग व (विद्युत) विभाग
३. मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, महाराष्ट्र, राज्य, मुंबई
४. सर्व अधीक्षक अभियंते, सा.बां.मंडळ व (विद्युत) मंडळ
५. सर्व कार्यकारी अभियंते, सा.बां.विभाग व (विद्युत) विभाग
६. संचालक, उपवने व उद्याने, मुंबई
७. सर्व अधिकारी व कार्यासन अधिकारी, सा.बां.विभाग, मंत्रालय
८. निवडनस्ती (इमारती-२ कार्यासन).